

REGULATORY INFORMATION DISTRIBUTION SYSTEM (RIDS)

ACCESSION NBR: 8606240217 DOC. DATE: 86/06/20 NOTARIZED: NO DOCKET #
 FACIL: 50-410 Nine Mile Point Nuclear Station, Unit 2, Niagara Moha 05000410
 AUTH. NAME AUTHOR AFFILIATION
 MANGAN, C. V. Niagara Mohawk Power Corp.
 RECIP. NAME RECIPIENT AFFILIATION
 ADENSAM, E. G. BWR Project Directorate 3

SUBJECT: Responds to request to participate in industry program performing long-term cable surveillance. Util will participate in program. Maint program will be established to routinely conduct cable surveillance measurements.

DISTRIBUTION CODE: BO01D COPIES RECEIVED: LTR 1 ENCL 0 SIZE: 1
 TITLE: Licensing Submittal: PSAR/FSAR Amdts & Related Correspondence

NOTES:

| | RECIPIENT ID CODE/NAME | COPIES LTTR ENCL | | RECIPIENT ID CODE/NAME | COPIES LTTR ENCL |
|-----------|---------------------------|---------------------|--|---------------------------|---------------------|
| | BWR EB | 1 | | BWR EICSB | 2 2 |
| | BWR FOB | 1 | | BWR PD3 LA | 1 1 |
| | BWR PD3 PD | 1 | | HAUGHEY, M 01 | 2 2 |
| | BWR PSB | 1 | | BWR RSB | 1 1 |
| INTERNAL: | ACRS 41 | 6 0 | | ADM/LFMB | 1 0 |
| | ELD/HDS3 | 1 0 | | IE FILE | 1 1 |
| | IE/DEPER/EPB 36 | 1 1 | | IE/DGAVT/QAB 21 | 1 1 |
| | NRR BWR ADTS | 1 0 | | NRR PWR-B ADTS | 1 0 |
| | NRR ROE, M, L | 1 1 | | NRR/DHFT/MTB | 1 1 |
| | <u>REG FILE</u> 04 | 1 1 | | RGN1 | 3 3 |
| | RM/DDAMI/MIB | 1 0 | | | |
| EXTERNAL: | BNL (AMDTs ONLY) | 1 1 | | DMB/DSS (AMDTs) | 1 1 |
| | LPDR 03 | 1 1 | | NRC PDR 02 | 1 1 |
| | NSIC 05 | 1 1 | | PNL GRUEL, R | 1 1 |

TOTAL NUMBER OF COPIES REQUIRED: LTTR 36 ENCL 34

THE BOARD OF DIRECTORS OF THE COMPANY
HAS APPROVED THE FOLLOWING RESOLUTIONS
FOR THE ANNUAL MEETING OF THE STOCKHOLDERS
TO BE HELD AT THE COMPANY'S HEADQUARTERS
ON THE 15th DAY OF MAY 1950

RESOLUTION NO. 1
THAT the dividends for the year ended 31st December 1949
amounting to the sum of £100,000 be paid to the holders
of the ordinary shares of the company on the 15th day of May 1950
in accordance with the provisions of the company's articles of association

| Sl. No. | Name of Shareholder | No. of Shares | Amount | Remarks |
|---------|---------------------|---------------|--------|---------|
| 1 | Mr. A. B. C. | 100 | 1000 | |
| 2 | Mr. D. E. F. | 200 | 2000 | |
| 3 | Mr. G. H. I. | 300 | 3000 | |
| 4 | Mr. J. K. L. | 400 | 4000 | |
| 5 | Mr. M. N. O. | 500 | 5000 | |
| 6 | Mr. P. Q. R. | 600 | 6000 | |
| 7 | Mr. S. T. U. | 700 | 7000 | |
| 8 | Mr. V. W. X. | 800 | 8000 | |
| 9 | Mr. Y. Z. A. | 900 | 9000 | |
| 10 | Mr. B. C. D. | 1000 | 10000 | |

June 20, 1986
(NMP2 0754)

Ms. Elinor G. Adensam, Director
BWR Project Directorate No. 3
U.S. Nuclear Regulatory Commission
7920 Norfolk Avenue
Washington, DC 20555

Dear Ms. Adensam:

Re: Nine Mile Point Unit 2
Docket No. 50-410

This letter is transmitted in response to a request from a Nuclear Regulatory Commission staff member for Niagara Mohawk to participate in an industry program performing long term cable surveillance. The particular program we are being asked to join is one run by the Electric Power Research Institute at the University of Connecticut. The program will look at the long-term effects of radiation exposure on the various insulation materials being used for safety related cables. The information generated by the research will be disseminated by the Institute of Nuclear Power Operations.

Niagara Mohawk will participate in this program researching the long-term effects of temperature and radiation exposure on cable insulation. It is our understanding that the insulation materials being tested are similar to those installed at Nine Mile Point Unit 2. The data received from the Institute of Nuclear Power Operations will be evaluated for application to the cables installed at Nine Mile Point Unit 2. In addition, Niagara Mohawk will establish a maintenance program that routinely conducts cable surveillance measurements that would detect cable insulation degradation before such degradation could impact safe operation of the plant.

Very truly yours,

C. V. Mangan

C. V. Mangan
Senior Vice President

BS:ja
1727G

xc: R. A. Gramm, NRC Resident Inspector
Project File (2)

8606240217 860620
PDR ADOCK 05000410
A PDR

1500
1/0

